

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)

अमृत अभियानात समाविष्ट शहरांतील ३०% घनकचरा विलगीकरणाचे (at source waste segregation) उद्दिष्ट जुलै, २०१७ अखेरपर्यंत साध्य करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

नगर विकास विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: स्वमअ २०१७/प्र.क्र. ६०/ नवि-३४

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग

४ था मजला, मंत्रालय, मुंबई

दिनांक : १६ मे, २०१७

पहा :

- १) शासन निर्णय, नगर विकास विभाग, क्रमांक स्वभाअ २०१५/प्रक्र २३/नवि-३४, दिनांक १५ मे, २०१५.
- २) केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाची दिनांक ८ एप्रिल, २०१६ ची अधिसूचना.
- ३) शासन परिपत्रक, नगर विकास विभाग, समक्रमांक दिनांक २९ एप्रिल, २०१७.

परिपत्रक :

केंद्र शासनाच्या “स्वच्छ भारत अभियान (नागरी)” च्या धर्तीवर संदर्भीय क्रमांक १ येथील दिनांक १५ मे, २०१५ च्या शासन निर्णयान्वये राज्यामध्ये “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)” ची अंमलबजावणी सुरू आहे. या अभियानांतर्गत शहरे “हागणदारी मुक्त” करणे व घनकचरा व्यवस्थापनांतर्गत “स्वच्छ” करणे या दोन प्रमुख बाबींचा समावेश आहे.

२. राज्यात नागरी घनकचरा व्यवस्थापनाकरिता आतापर्यंत उभारण्यात आलेल्या प्रकल्पावरून असे लक्षात आले आहे की, नागरी घनकचऱ्याचे विलगीकरण न करता त्यावर प्रक्रीया करणारे प्रकल्प यशस्वी होत नाहीत. नागरी घनकचऱ्याचे विलगीकरण केल्याशिवाय घनकचऱ्यास मुल्य प्राप्त होत नाही. यास्तव नागरी घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचरा निर्मितीच्या जागीच घनकचऱ्याचे विलगीकरण करणे (at source waste segregation) अत्यावश्यक झाले आहे. यास्तव संदर्भाधीन क्रमांक ३ येथील शासन परिपत्रकान्वये राज्यामधील सर्व शहरांमध्ये दिनांक १ मे, २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत, शहरामध्ये निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे निर्मितीच्या जागीच विलगीकरण (at source waste segregation) करण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. सदर घनकचरा विलगीकरण

मोहीम राबविण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक ३ येथील शासन परिपत्रकान्वये सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

३. त्या अनुषंगाने अमृत अभियानात समाविष्ट राज्यातील सर्व शहरांनी मे, २०१७ ते जुलै, २०१७ अखेरपर्यंत प्रतिमाह १०% याप्रमाणे घनकचरा विलगीकरणाचे प्रमाण वाढवत नेऊन जुलै, २०१७ अखेरपर्यंत शहरात निर्माण होणाऱ्या एकूण घनकचऱ्यापैकी ३०% घनकचऱ्याचे निर्मितीच्या जागीच विलगीकरण (at source waste segregation) करण्याची कार्यवाही करावी. याकरिता अमृत अभियानात समाविष्ट राज्यातील सर्व शहरांनी पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे घनकचऱ्याचे निर्मितीच्या जागीच विलगीकरण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याची कार्यवाही करावी.

अ.क्र.	कालावधी	शहरात निर्माण होणाऱ्या एकूण घनकचऱ्यापैकी निर्मितीच्या जागीच विलगीकरण करण्याचे उद्दिष्ट
१	मे, २०१७ अखेर	१०%
२	जून, २०१७ अखेर	२०%
३	जुलै, २०१७ अखेर	३०%

४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०५१७११०७०९९१२५ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अनिष परशुरामे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा. मंत्री, यांचे खाजगी सचिव (सर्व), मंत्रालय, मुंबई.
४. मा. राज्यमंत्री, नगर विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
५. मा. राज्यमंत्री सर्व विभाग यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.

७. अप्पर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/सचिव मंत्रालयीन विभाग सर्व, मंत्रालय,
८. प्रधान सचिव (नगर विकास-१), मंत्रालय, मुंबई.
९. सचिव (नगर विकास-२), मंत्रालय, मुंबई.
१०. आयुक्त तथा संचालक, नगर परिषद प्रशासन संचालनालय, वरळी, मुंबई.
११. महासंचालक, माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. सर्व विभागीय आयुक्त.
१३. सर्व जिल्हाधिकारी.
१४. आयुक्त, सर्व महानगरपालिका.
१५. मुख्याधिकारी, सर्व नगरपरिषदा/ नगर पंचायती.
१६. निवडनस्ती (नवि-३४).